

दिनांक १ जानेवारी, २००६ रोजी व नंतर
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ
मिळून सेवानिवृत्त / मयत झालेल्या
कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चितीबाबत

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : वेतन-२०११/प्र.क्र.४१/सेवा-३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.दिनांक :- १८ ऑगस्ट, २०११

- संदर्भ :-**
- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक :वेतन ११०९/प्र. क्र.४३/सेवा ३,दिनांक ३१ ऑगस्ट,२००९
 - २) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.३३/सेवा ४,दिनांक ३० ऑक्टोबर,२००९
 - ३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.९१/सेवा ४,दिनांक ०८ डिसेंबर,२००९
 - ४) शासन शुद्धीपत्रक,वित्त विभाग, क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.३३/सेवा ४ दिनांक १५ डिसेंबर, २००९
 - ५) शासन पूरकपत्र, वित्त विभाग क्रमांक :वेतन ११०९/प्र. क्र.४३/सेवा ३,दिनांक १८ जानेवारी,२०१०
 - ६) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक :वेतन १२०९/प्र. क्र.६९/सेवा ९,दिनांक ०५ मे,२०१०

शासन परिपत्रक

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या / मिळण्या-या कर्मचा-यांची सुधारित वेतन संरचनेना वेतननिश्चिती कशी करावी याबाबत उपरोक्त संदर्भाधिन शासन आदेश दि. ३१ ऑगस्ट,२००९, शासन पूरकपत्र दि.१८ जानेवारी,२०१० व शासन परिपत्रक दि.५ मे,२०१० अन्वये सूचना दिलेल्या आहेत.या सूचनानुसार दि.१.१.२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त/मृत्यु पावलेल्या कर्मचा-याच्या निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनात सुधारणा/बदल होतो. सदर सूचना विचारात घेवून विविध विभागाकडून सेवानिवृत्त/मृत्यु पावलेल्या कर्मचा-याची प्रकरणे महालेखाकार कार्यालयास पाठविण्यात येत नसल्याने निवृत्तीवेतन/कुटूंब निवृत्तीवेतन पुढी सुधारावे तागते. याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. :-

- १) दिनांक १ जानेवारी, २००६ रोजी किंवा त्यानंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळाल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या /सेवानिवृत्त होऊन मृत्यु पावलेल्या/सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी वेतननिश्चिती करताना उपरोक्त शासन निर्णय दि. ३१ ऑगस्ट,२००९, शासन पूरकपत्र दि.१८ जानेवारी, २०१० व शासन परिपत्रक दि. ५ मे,२०१० या अन्वये दिलेल्या सूचना विचारात घेण्यात याव्यान.
- २) दिनांक १ जानेवारी, २००६ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या /सेवानिवृत्त होऊन मृत्यु पावलेल्या/सेवेत असताना मृत पावलेल्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनाची परिगणना दिनांक ३१ ऑगस्ट,२००९ चा शासन निर्णयानुसार करण्यात यावा. मात्र सुधारित निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक १ सप्टेबर, २००९ पासून अदा करण्यात यावेत.

३) दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ चा शासन निर्णयानुसार थकबाकी अनुज्ञेय नसल्यामुळे दिनांक १ जानेवारी, २००६ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या /सेवानिवृत्त होऊन मृत्यु पावलेल्या/सेवेत असताना मृत पावलेल्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अंशराशीकरण व निवृत्ती उपदान/ मृत्यु उपदानामध्ये कोणतीही सुधारणा अनुज्ञेय नाही.

४) सहाव्या वेतन आयोगानुसार महालेखापालांकडे जी प्रकरणे दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ चा शासन निर्णय, दिनांक १८ जानेवारी, २०१० चे शासन पूरकपत्र, व दिनांक ५ मे, २०१० चे शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांप्रमाणे परिगणना न करता सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत सादर करण्यात आली आहेत, ती विभागांना परत न पाठविता प्राप्त झालेल्या प्रस्तावाप्रमाणे तपासून प्राधिकारपत्रे निर्गमित करण्याची कार्यवाही महालेखापाल कार्यालयाने करावी.

५) ज्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची प्राधिकारपत्रे उपरोक्त ४ नुसार प्राप्त झाली आहेत, त्यांच्या प्रकरणी दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ चा शासन निर्णय, दिनांक १८ जानेवारी, २०१० चे शासन पूरकपत्र, व दिनांक ५ मे, २०१० चे शासन परिपत्रकान्वये सुधारित परिगणना करून त्याची पडताळणी संदर्भाधिन क्रमांक ३ येथे नमूद केलेल्या दिनांक ८ डिसेंबर, २००९ च्या परिपत्रकातील परि.३(६) नुसार वेतन पडताळणी पथकाकडून करून घेऊन सुधारित प्राधिकार पत्रासाठी प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात यावा. अशा प्रकारे कार्यवाही करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. वेतन पडताळणीसाठी प्रस्ताव पाठविताना संबंधित निवृत्तीवेतनधारकाकडून शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.९१/सेवा ४, दिनांक ०८ डिसेंबर, २००९ सोबतच्या जोडपत्र-II नुसार बंधपत्र घेण्यात यावे.

६) परि.५ नुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे पुनःसुधारित निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनात वाढ झाली असल्यास केवळ वाढीची रक्कम ५ समान हप्त्यात अदा करण्यात यावी. तसेच वसुली करावयाची असल्यास ती सुधारित निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या हप्त्यातून ५ समान हप्त्यात करण्यात यावी. मिळणा-या थकबाकीवर व्याज अनुज्ञेय नाही.

२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व १०० टक्के अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली १०० टक्के अनुदानप्राप्त अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना उपरोक्त सूचना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.

३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम^१ १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, उपरोक्त सूचना जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील.

४. सदर शासन परिपत्रक वित्त विभाग का.सेवा-४ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०११०८१४४६०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ठिकाणी

(उ. र. दहिफळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१०० प्रती),
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१०० प्रती),
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई (२५ प्रती),
उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, नवीन प्रशासकीय भवन, ५वा मजला, मंत्रालयासमग्र, मुंबई ३२ (५ प्रती)
अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (५ प्रती),
संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वार्षा,
नवी मुंबई (५ प्रती),
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
मुंबई/पुणे/नागपूर/ओरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी ५ प्रती),
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ ओरंगाबाद/ नाशिक
(प्रत्येकी ५ प्रती),
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी ५ प्रती),
सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्रांचे सचिव,
उप मुख्य मंत्रांचे सचिव,
सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
*विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पनिकस रोड, नवी दिल्ली,
*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,
*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा) मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/ ओरंगाबाद
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला,
मंत्रालयासमग्र, मुंबई ४०० ०३२
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला,
विधान भवन, मुंबई - ४०० ०३२. (१० प्रती)

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),

सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण)

संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती).

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),

सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दर्क्षण/उत्तर/पश्चिम,

सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ

सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य

सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),

कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, गढणी, निवा अहमदनगर (२ प्रती),

कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

कुल सचिव, पंजाबाराव कृषि विद्यापीठ, अकोला,

कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा गळावाणी

कुल सचिव, महाराष्ट्र पश्च व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोहागड

जिल्हा रायगड

बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मेदान, मुंबई ?

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.वॅर्कर नं.

१, योगक्षेम समार, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉइंट] मुंबई ३००

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कर्मटी, ३१४, राजभूमी, एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कर्मटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई ३२

ईंडियन नॅशनल कॉम्प्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉम्प्रेस (अय) वर्मगां

टिळक भवन, काकासाहेब गाडगील मार्ग, दादर, मुंबई ३०० १५ (५ प्रती),

नॅशनलिस्ट कॉम्प्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, प्री प्रेस जनता मार्ग,

नरिमन पॉइंट, मुंबई २१ (५ प्रती),

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ३०० १५ (५ प्रती),

प्रती),

मंत्रालयातील सर्व विभाग, (२५ प्रती),
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व
कार्यालयांचे प्रमुख,

वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, कार्यासन सेवा-३.

*पत्राद्वारे.